

नोटिशीद्वारे, देणे असलेली रक्कम, नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल, अशा कालावधीच्या आत भरण्याविषयी फर्मावले पाहिजे आणि विनिर्दिष्ट कालावधीच्या आत अशी रक्कम भरण्यात आली नाही तर, आयुक्तास, अशी कसूरदाराच्या जंगम मालमत्तेची अटकावणी व विक्री करून किंवा स्थावर मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून वसूल करता येईल.

३९. विवक्षित करांबद्दल बिले सादर करणे.-

(१) कोणताही मालमत्ता कर किंवा वाहने, नावा व जनावरे यांवरील कर किंवा ज्या कराच्या बाबतीत तो मालमत्ता कर वसूल करण्यासाठी तरतूद केलेल्या रीतीने वसूल करता येईल, असे या अधिनियमान्वये किंवा तदनुसार जाहीर करण्यात आल असेल असा कोणताही कर किंवा अशा कोणत्याही कराचा कोणताही हप्ता देय होईल तेव्हा, आयुक्ताने फारसा विलंब न लावता, उक्त कर भरण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीस, तिने देय असलेल्या रकमेचे बिल देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

(२) अशा प्रत्येक बिलात, ज्या कालावधीसाठी कर आकारण्यात आला आहे तो कालावधी आणि ज्या जागेच्या, मालमत्तेच्या, व्यवसायाच्या, वाहनाच्या, नावेच्या, जनावराच्या किंवा वस्तूच्या बाबतीत असा कर आकारण्यात आला आहे ती जागा, मालमत्ता, व्यवसाय, वाहन, नाव, जनावर किंवा वस्तू विनिर्दिष्ट करण्यात आली पाहिजे आणि तसेच, त्यात अशा कराविरुद्ध करावयाचे अपील ज्या मुदतीच्या आत करता येईल त्या मुदतीबद्दल आणि यात यापुढे तरतूद केल्याप्रमाणे असा कर भरण्यास कसूर केल्यास होणाऱ्या परिणामांबद्दल नोटीस देण्यात आली पाहिजे.

४०. अनेक करांच्या मागण्यांबद्दल एक बिल केव्हा सादर करता येईल.-

(१) एकाच मालमत्तेवर बसवलेल्या सर्व किंवा कोणत्याही मालमत्ता कराबद्दल कोणत्याही एका व्यक्तीकडून प्रत्येक कालावधीसाठी येणे असलेल्या सर्व रकमा अशा व्यक्तीवर एकाच बिलात आकारण्यात आल्या पाहिजेत आणि त्या त्याच्याकडून ठोक रकमेत वसूल करता येतील :

परंतु, यातील कोणत्याही मजकुरामुळे, करण्यायोग्य मूल्यात सुधारणा केल्यामुळे उक्त मालमत्तेबद्दल अशा व्यक्तीवर ज्या वाढीव कराची आकारणी करण्यात येईल, असा कोणताही वाढीव कर भरण्याच्या तिच्या जबाबदारीवर परिणाम होणार नाही.

(२) कोणतीही व्यक्ती एकापेक्षा अधिक मालमत्तांच्या संबंधात उक्त करांपैकी सर्व किंवा कोणताही कर भरण्यास पात्र असेल तर, आयुक्त त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे, अशा मालमत्तांबद्दल अशा व्यक्तीने देय असलेल्या पृथक रकमा तिच्यावर एका किंवा पृथक बिलात आकारण्यास सक्षम असेल :

परंतु, अशा व्यक्तीने, आयुक्तास लेखी नोटीस देऊन, तिला पृथक बिले देण्यात यावीत अशी विनंती केली तर, आयुक्तास नोटीस मिळाल्यानंतर उक्त व्यक्ती ज्या करास पात्र होईल, अशा उक्त सर्व करांच्या बाबतीत आयुक्ताने अशी विनंती मान्य केली पाहिजे.

४१. बिलाच्या न दिलेल्या रकमेवर शास्ती आकारणे.-

(१) उपरोक्तप्रमाणे दिलेले असेल अशा बिलामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे पहिल्या सहामाही कराची रक्कम, बिल दिल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत भरावयाची असेल आणि बिलामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे दुसऱ्या सहामाही कराची रक्कम, प्रत्येक वर्षाच्या ३१ डिसेंबरपूर्वी भरावयाची असेल, आणि जर, कराची रक्कम